

Veritas [India] Limited

Date: 09th September, 2021

To BSE Limited P. J. Towers, Dalai Street, Mumbai- 400 001

Scrip Code- 512229 Ref: BSE/2021-2022/20

Subject: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Copy of Newspaper Advertisement i.e. for Notice of 36th Annual General Meeting (AGM) and Remote e-voting facility.

Respected Sir/Madam,

Pursuant to the Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 enclosed are the copies of the Newspaper publication in the Free Press Journal and Navshakti dated **09th September**, **2021** informing the Members inter alia regarding the 36th AGM of the Company; Annual Report for financial year 2020-21 and the AGM Notice sent by electronic mode (email) and Remote e-voting

Kindly take the above on record.

Thanking you, Yours faithfully,

for Veritas (India) Limited

MUMBA

Prasad A Oak

Vice President - Legal and

Company Secretary

MAHARASHTRA STATE ROAD DEVELOPMENT **CORPORATION LTD.**

(A Govt. of Maharashtra undertaking)

Rajiv Gandhi Sea Link Project office, Opp. Bandra Reclamation Bus Depot, K.C. Marg, Bandra (W), Mumbai - 400 050, Maharashtra State, INDIA.

Tel.: 022 – 2651 7960; Fax: 022 2641 7893; Website: www.msrdc.in MSRDC Tel.: 022 – 2651 7960; Fax: 022 2071 1000, E-Tender Portal: https://mahatenders.gov.in

E-TENDER NOTICE GRANT OF PERMISSION TO DISPLAY ADVERTISEMENTS ON HOARDING / GANTRIES -E-QUOTATIONS

Online digitally signed E-Quotations are invited by MSRDC from the interested parties for the above work for 3 months contract period. The E-Quotations can be viewed/ downloaded through e-tendering portal

- https://mahatenders.gov.in from 09.09.2021 to 23.09.2021.
- The last date of submission is 23.09.2021 upto 15.00 hrs.

6.LAXMINARAYAN RAMCHANDRA

- All the details regarding sites, EMD and other terms and conditions etc., guidelines to Download the Documents and online submission of bids, can be downloaded from https://mahatenders.gov.in
- Right to accept or reject any or all the offers without assigning any reason whatsoever is reserved with MSRDC.

VC & MD

KOSAMKAR owner of Flat No. A/202 Second floor, in VISHNU GOVIND PARK Co_OP HSG, SOC. LTD", Village: Virar, Tal: Vasai, Dist: Palghar. My client is ready to sale the said flat but the first sale agreemen dated 15/01/1998 name M/s. M. R CONSTRUCTION CO. (Vendor) between Mr. ANIL BANDU PATIL (Purchaser), first sale agreement had been lost and not traceable inspite of best efforts. If any person having any kind of right, claim, title interest in the said flat or any objections in any manner whatsoever should communicate the undersigned. Advocate in writing with supporting documentary proo within 15 days from the date of piblication of

this notice. Ánd thereafter my client proceed

12.08.2021

PUBLIC NOTICE

My CLient MR. SHARAD MARUTI

Place: Virar Date: 09/09/2021

further which please be noted.

Adv. J. C. Pathak 203. Om Arcade, V. S. Marg. Virar East, Dist: Palghar.

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)							
S.	Name of Borrower(s)	Particulars of Mortgaged	Date Of NPA	Outstanding Amount			
NO	(A)	property/ (ies) (B)	(C)	(Rs.) (D)			
1	LOAN ACCOUNT NO. HILALOW00419500	FLAT NO. 76, 7TH FLOOR,	12.08.2021	Rs. 7,98,88,304.38/-			
	1.HARIKISHAN RAMCHANDRA BHATTAD	A-1 APARTMENT, 270		(Rupees Seven Crore			
	2.JAYSHREE LAXMINARAYAN BHATTAD	WALKESHWAR ROAD, NEAR		Ninety Eight Lakh			
	3.JAYANT BHAGWANDAS BHATTAD	RAJ BHAVAN, TEEN BATTI,		Eighty Eight Thousand			
	4.RMB EVENT MANAGEMENT PVT. LTD.	BANGANGA CROSS LANE,		Three Hundred Four			
	5.BHAGWANDAS RAMCHANDRA	WALKESHWAR, MALABAR		and Paise Thirty			
	BHATTAD	HILL. MUMBAI-400006.		Eight Only) as on			

7.HARISHKUMAR R. BHATTAD That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of

MAHARASHTRA

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as

is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed

time frame, Borrower may not be entitled to redeem the property.' In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor

Place: MUMBAI (MAHARASHTRA)

For DHANI LOANS AND SERVICES LIMITED Authorized Officer



JHARKHAND SKILL DEVELOPMENT MISSION nomous institution under Dept. of Labour ,Employment ,Training and Skill Developm 2nd Floor, Hygeine Building, Shram Bhawan , Ranchi-02

nail.com Website-http//www.jsdm.jharkhand.gov.ir



Letter No -662 /2021

Dated -07/09/2021

Short Tender Notice

Empanelment of Project Implementing Agencies (PIAs)/Training Providers (TP) for implementing Special Program for training of Healthcare Workers known as Customized Crash Course Program for COVID Warriors under PMKVY 3.0

Jharkhand Skill Development Mission Society (JSDMS) invites the Request for Proposal (RFP) from interested and eligible organizations, Eligibility criteria and other terms and conditions can be downloaded from tender section of JSDMS portal http://jsdm.jharkhand.gov.in SCHEDULE FOR INVITATION OF PROPOSAL

SI No.	RFP No .: JSDMS/RFP/03			
1	Name of the Work	Special Program for training of Healthcare Workers known as Customized Crash Course Program for COVID Warriors under PMK\ 3.0 (State Component)		
2	Name of the issuer of this RFP	Mission Director-cum-CEO, Jharkhand Skill Development Mission Society		
3	Date of issue of RFP	07-09-2021		
4	Last Date for Submission of RFP	21/09/2021 up to 05:00 P.M.		
5.	Proposal Processing Fee	Online payment of INR 1,000/-(One thousand only) in the account number given in paragraph 4.7 of RFP document		
6.	Pre Bid Meeting	14/09/2021		
6	Date of opening of RFP proposal	22/09/2021 at 03:00 P.M		
7	Address and Contact Number for Communication	Mission Director-cum-CEO, Jharkhand Skill Development Mission Society 2 ND Floor, Hygeine Building, Shram Bhawan, Doranda Ranchi- 834002 Website: http://www.jsdm.jharkhand.gov.in Contact Number: 0651-2260655		
8	Submission of RFP Document	Interested agencies may submit the complete proposal duly sealed and signed, either by registered post or by Courier.		
9	Validity of Proposal	180 days from the date of RFP submission		
	·	Sd/-		

Mission Director-cum-CEO PR 252951 Labour Employment and Traning(21-22)D Jharkhand Skill Development Mission Society

THE PRATAP CO.OP. BANK LTD.

(Regn.no. BNK-C-171 DT; 27.11.1981) Asma Manzil, Office no.2, 1st Floor, 39 Nagdevi Street, Mumbai - 400003. **Tel No.** 23445694 / 24641008 / 2241224 Telefax No. 22401012 **NOTICE**

Notice is here by given that the 40th Annua General Body Meeting of shareholders of The Pratap Co-op, Bank Ltd, Will be held on 29th September 2021 at 4.00 P.M According to the instructions on COVID-19 of the Government of Maharashtra, AGM wi**ll** be conducted by VC (Video Conferencing). Login ID and Password for the Online AGM will be provided to shareholders on their registered mobile no. or email address provided to bank Members are requested to register their mobile no. or email id at head office or any earest branch of the Bank

AGNDA To read and confirm the minutes of the

- Annual General Body Meeting held o 25th March 2021. To receive and adopt the 40th Annu
- Report of the Board of Directors and the Audited Balance Sheet, Profit and Loss A/o of the Bank for the year ended 31.03.2021 3. To ratify the appropriation of profits for the year ended 31.03.2021
- To Declare Dividend for the financial year
- . To consider and adopt the statutory Audi Report and Internal Audit Report for the year 2020-21. To ratify the action of Board Of directors in
- appointing Statutory Auditors for 2021-22 and fix their remuneration. . To ratify the action of Board Of directors in
- appointing Concurrent auditors from August 2021 to July 2022 and fix their . Any other Business with the permission of By order of the

Place : Mumbai Board of Directors Date : 07.09.2021 CHIEF EXECUTIVE OFFICER

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf o

our client viz. Mr. Suhail S. Mansoori in respect of the Shop Nos. 8 & 9, Rays House Co operative Housing Society Ltd. New Kantwadi Road, Bandra (West), Mumbai - 400050, more particularly described in the schedule written below was originally owned by Mr. Shaffee Kasam Mansoori (since deceased) and Mr. Suhail S Mansoori. Mr. Shaffee Kasam Mansoori died intestate o 21.08.2021 leaving behind Mrs Nasreen S. Mansoori (Wife), Ms Nazima S. Mansoori (Daughter) Mr. Suhail S. Mansoori (Son) and Mr. Sameer S. Mansoori (Son) as his only legal heirs and representatives. The said Shop Nos. 8 and 9 are encumbered i favour of Fullerton India Credit

All persons having an claim/objection in respect of the said property as and by way of sale exchange, mortgage, charge, giff trust, maintenance, inheritance possession, tenancy, occupation ease, lien, easement license o otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within a period of Seven (7) days from the date of publication hereof

Company Limited.

SCHEDULE Shop Nos. 8 & 9, Rays House Cooperative Housing Society Ltd. New Kantwadi Road, Bandra (West). Mumbai - 400050

Dated, this 9th day of Sept., 2021 Sd/-Legaleye Venture, Advocates - High Court 255 & 256, 204, 'V MALL' Next to: Saidham,

Thakur Complex, Kandivali (East) Mumbai - 400 101.



PUBLIC HEALTH DEPARTMENT K.B. Bhabha Hospital, R. K. Patkar Marg, Bandra (W), Mumbai-400 050. On Line e-Tender Notice FOR PROCUREMENT/WORKS

No. HO/5086/KBB dt. 06.09.2021

The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumubai (MCGM) invites e-quotations as given below in three Packet systems i.e. Packet "A" (Administrative), Packet "B" (Technical) & Packet "C" (Commercial) from the registered vendors dealing in the respective field. The e-Quotation copy can be downloaded from MCGM's portal (http://www.mcgm.gov.in) under e-procurement section after the online payment of prescribed

All interested bidders whether already registered or not registered in MCGM are mandated to get registered with MCGM for e-tendering process & obtain login credentials to participate in the online bidding process of e-Quotation. The details of the same are available on the above-mentioned MCGM portal under the Tab of 'Tenders'. For registration enrolment for digital signature certificates and user manual, please refer to respective links provided in 'Tenders' tab.

The bidders can get digital signature from any one of the Certifying Authorities (CA's) licensed by controller of certifying authorities namely, Safes Crypt, IDRBT, National informatics center, TCS, CUSTOMS, MTNL, GNFC and e-Mudra CA. MCGM has also opened a Helpdesk at the CPD's office to help the vendors in this regard.

Sr. No.	Description	E- Tender fee Rs.	EMD Rs.	Start Date and Time of online Bid Downloading	End Date and Time Of online Bid Submission
1	1. Work of Repairing & Replacement of Part of Mechanical & Electrical of various instruments at KBBH asper SOR. Bid No. 7200008484	Rs. 1700/- GST 5%	Rs. 17,000/-	09.09.2021 after 11.00 hrs.	15.09.2021 up to 13.30 Hrs.

	End Date and time prescribed in the bid.	D) by on line is on End	d Date or before
l	Date and time of opening of packet "A" and "B"	17.09.2021	After 11. 00 hrs.
l			After 11. 05 hrs.
١	Date and time of opening of packet "C"	21.09.2021	After 15.00 hrs.

The tender document is available on MCGM portal (http://www.mcgm.gov.in) along with this e-Quotation Notice. However, the quotationer shall have to pay "e-Quotation Fee" through online payment gateway before downloading and uploading the tender document in SRM Module.

Earnest Money Deposit (BMW shall be paid on line through payment gateway on or before due date and time prescribed. The vendors having standing deposit shall also have to pay full EMD amount online.

The Authority (MCGM) shall not be liable for any omission, mistake or error in respect of any of the above or on account of any matter or thing arising out of or concerning or relating ot the tender or the Bidding Process, including any error or mistake therein or in any information or data given by the Authority.

The Municipal Commissioner reserves the right to reject all or any of the E-Quotations(s) without assigning any reason at any stage.

Tenders shall note that any corrigendum issued regarding this tender notice will be published on the MCGM

portal only. No corrigendum will be published in the local newspapers.

By Order of the Municipal Municipal Corporation Municipal Corporation of Greater Mumbai

PRO/1028/ADV/2021-22

Sd/-**Medical Superintendent** K. B. Bhabha Hospital, Bandra (w)

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH

Connected with C.A.(CAA)/1093/MB-IV/2020 In the matter of the Companies Act,2013

applicable provisions of the Companies Act, 2013 and read with the Companies (Compromise, Arrangements and Amalgamation) Rules, 2016

In the matter of Scheme of Amalgamation/ Demerger of

Agarwal Marketing Private Limited [CIN: U51900MH1953PTC009132].. First Petitioner Company / Amalgamating/ Transfer

Sajjan India Limited

ICIN: U51900MH1983PLC030874].. Sajjan Overseas Private Limited

/ Amalgamated / Transferee Company/ Demerged Compar Third Petitioner Company

AND CREDITORS.. (HEREINAFTER COLLECTIVELY REFERRED TO AS 'THE

PETITIONER COMPANIES)

Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 was presented by the Petitioner companies on 23rd August 2021 for sanctioning the Scheme of Amalgamation/Demerger, when the Petition was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai vide it Order dated 23rd August 2021. The said Petition is now fixed for final hearing before the said Hon'ble Tribunal on 23rd September, 2021 at 10.30 a.m. in the morning or soon thereafter.

ANY PERSON desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate at their address mentioned hereunder, a notice of his intention, signed by him or his Advocate, with his full name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposition to the Petition, should be filed in Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai bench at 4th Floor, MTNL Exchange Building, G.D. Somani Marg, near G.D. Somani International School, Cuffe Parade, Mumbai, 400005 and a copy thereof served on the Petitioner's Advocate, not less than three days before the date fixed for hearing. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges.

Date: 9/9/2021

Sd/-M/s. Taurus Legal Advocates for the Applicants 606, 6th Floor, Churchgate Chambers, 5, New Marine Lines, Churchgate, Mumbai - 400 020 Adv. Code: I-24550 E:mail@tauruslegal.co.in M: (+91) 9920839845



Regd. Office: Office No. 1205, 12th Floor, Ambience Court Sector-19-E, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: +91-22-8419988262; Email: info@epicenergy.biz **NOTICE**

Meeting ("AGM") of the company will be held though Video Saturday, September 25, 2021 at 11:00 a.m. IST to transact venue for the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company.

AGM is available on the Company's website, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com) and https://www.evotingindia.com.

transacted in the AGM shall be available on the Company's website for inspection.

Act, 2013 (Act), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and amendments thereof and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility for e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system.

The Company has engaged the services of CDSL, for providing the e-voting facility to the Shareholders. The nstructions for e-voting are provided in the Notice of the AGM. Members holding shares either in physical or dematerialized form as on cutoff date i.e. September 17, 2021 can cast their vote electronically through electronic voting system of CDSL

Tuesday, 21st September, 2021 and shall close at 5.00 p.m. on Friday 24th September, 2021. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by CDSL. Once the vote on a resolution is cast by the Member, such Member shall not be allowed to change it subsequently.

Members who have acquired shares after sending the Annual Report through electronic means and before the cut-off date may obtain the USER ID and Password by sending request at https://www.evotingindia.com. However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use

Members are being provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the CDSL e-voting system. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM.

by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM however, they shall not be eligible to vote at the meeting.

The procedure for electronic voting is available in the Notice of the AGM as well in the email sent to the Member by CDSL. Members can also refer "e-voting user manual" available in the download section of the e-voting website of CDSL www.evotingindia.com.

> By Order of the Board of Directors For Epic Energy Limited

> > Sd/



Regd. Office: 301, Span Land Mark,145 Andheri Kurla Road, Andheri East,

Mumbai - 400093 CIN - L51900MH1981PLC024340
Tel.: 022-67312345 E-mail ID: cs@flomicgroup.com Website: www.flomicgroup.com

NOTICE OF 40™ ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 30th September, 2021 at 05.00 P.M. Through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business detailed in the Notice dated 03rd September, 2021 forming part of the Annual Report for the financial year ended 31st March, 2021 which has been

I. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2021 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The same is also available on the website of the Company 'www.flomic group.com'

sent to the Members.

- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, 23rd September, 2021, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 40th AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:
- I. The Ordinary and Special Resolution as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.
- II. The remote e-voting shall commence on 27th September, 2021 (09.00 a.m.)
- III. The remote e-voting shall end on 29th September, 2021 (05.00 p.m.)
- V. Person who acquires shares of the Company and become the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Thursday, 23rd September, 2021, can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM.
- Members may note that; a) the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently: b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitle to cast their vote again; c) the facility for voting through postal ballot paper shall be made available at the AGM; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting
- as well as voting at the AGM through ballot. VII. The Notice of AGM is available at the website of the Company www.flomicgroup.com and also on CDSL website www.cdslindia.com
- VIII.In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting manual available at www.Evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Satvaprakash Satyanarayan Pathak, Director at designated email ID satya1ranja or contact at Tel: 919321359718 who will address the grievance connected with the facility for voting by electronics means.
- X. The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from Thursday, 23rd September, 2021 to Wednesday, 29th September, 2021 (both days inclusive).

BY ORDER OF THE BOARD FOR FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED

SATYAPRAKASH SATYANARAYAN PATHAK WHOLETIME DIRECTOR & CFO 08TH SEPTEMBER, 2021

VERITAS (INDIA) LIMITED

(CIN: L23209MH1985PLC035702) Regd. Office: Veritas House, 3rd Floor, 70 Mint Road, Fort, Mumbai - 400 001. Email ID: corp@veritasindia.net | Website: www.veritasindia.net

Tel: +91 22 22755555/61840000 NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the **36th Annual General Meeting ("AGM")** of Members of Veritas (India) Limited ("Company") would be held on **Thursday**, September 30, 2021 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the businesses

as set out in the Notice of the 36th AGM. In accordance with the General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 30, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs, Govern of India (collectively "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1. CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by SEBI, the 36th AGM shall be held through VC/OAVM facility and physical presence of the Members at the common venue is dispensed with. In terms of the aforesaid Circulars, the Notice of 36th AGM ("AGM Notice") including procedure for remote e-voting; and Annual Report for the financial year 2020-21 has been sent only via electronic mode on September 08, 2021 to the Members whose email ID's are registered with the Company/Depository Participant(s). Members are requested to refer the AGM Notice for the process of registration of email addresses of the Members whose email address is not registered and the read the instructions for accessing and participating at the 36th AGM

through VC/OAVM. The said AGM Notice and Annual Report for the year 2020-21 are also available on the website of the Company at http://www.veritasindia.net/ annual reports.asp. and can be accessed on the website of the Stock

Exchanges i.e. BSE Limited ($\underline{www.bseindia.com}$). Pursuant to the provisions of Section 130 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as may be amended from time to time) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ["SEBI Listing Regulations"], Members are provided with the facility to cast their votes on the resolutions set forth in the AGM Notice using electronic voting system ('remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited ["NSDL"] to provide remote e-voting facility

and VC/OAVM facility system for 36th AGM. All the Members are hereby informed that:

under "Access to NSDL e-Voting system".

- Remote e-voting shall commence on September 27, 2021 (Monday) at 9:00 AM (IST) and ends on September 29, 2021 (Wednesday) at 5:00 PM (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for e-voting thereafter.
- Remote e-voting shall not be allowed beyond the aforementioned date and time. Once the vote on the resolution is cast electronically by the Member, the Member shall not be able to change it subsequently.
- The Members holding shares of the Company either in physical or in dematerialized form as on Cut-Off date i.e. September 23, 2021 ("Cut-Off Date") shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Any person holding shares in physical form and non-individual Members

- who acquire shares of the Company and become Members of the Company after the Notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.ir or Issuer/RTA. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. In case of Individual Members holding securities in Demat mode who acquire shares of the Company and become a Member of the Company after sending AGM Notice and holding shares on the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 may follow steps mentioned in the AGM Notice
- The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for Remote e-voting during e-voting period before the AGM date. Only those Members as on September 23, 2021 (Cut-off Date) and who are present in the AGM through VC/ OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting earlier and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the AGM (www.evoting.nsdl.com). If any votes are cast by the Members through the e-voting available during the AGM and if the same Members have not participated in the meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such Members shall be considered invalid as the facility of e-voting during the AGM is available only to the Members attending the AGM through VC/OAVM. The Members who have voted through Remote e-voting will be eliaible to attend the AGM. However, they will not be eligible to vote
- during the AGM. All the resolutions (i.e. Ordinary and Special Business) as set out it the Notice shall be transacted through electronic voting means only AGM Notice shall also be available on the e-voting platform of NSDL i.e
- www.evoting.nsdl.com The Company has appointed CS Mansi Damania (C.P. No. 8120) Practicing Company Secretary as the Scrutinizer to Scrutinize the e-voting process (including the remote e-voting at the Annual Genera Meeting) in a fair and transparent manner.

case any Member(s) has any queries or issues regarding e-voting, the Member(s), may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in. In addition, any query / grievance with respect to the voting by electronic means may please be addressed to, Registrar and Transfer Agents of the Company at Universal Capital Securities Pvt. Ltd., 21, at C 101, 247 Park, LBS Road, Vikhroli West, Mumbai – 400 083 or to the Company at corp@veritasindia.net.

Record Date:

Pursuant to the provision of SEBI Listing Regulations, Notice is hereby given that the 'Record Date' has been fixed as Thursday, September 23, 2021 for the purpose of determining entitlement of the Members to the fina Dividend for the Financial year 2020-21, if declared at the AGM.

For Veritas India Limited

Legal and Company Secretary

Prasad A Oak

Vice President -

Place: Mumbai

Date: September 08, 2021

Place: Mumbai

Date: September 01, 2021

Let' together and make Mumbai Malaria free

C.P.(CAA)/23MB/2021 AND

In the matter of Sections 230 to 232 and other

or Company Second Petitioner Company

[CIN: U25110MH1988PTC049781] / Resulting Company THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS

NOTICE OF HEARING OF PETITION

Place: Mumbai

EPIC ENERGY LIMITED

Notice is hereby given that the 30th Annual General Conference (VC) Other Audio Visual Means (OAMS) on the businesses as set out in the Notice of the AGM. The

In compliance with the Circular issued by the Ministry of Corporate Affaire (MCA) dated May 5, 2020 read with circular dated April 8, 2020 and April 13, 2020 and Circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), The Notice of the AGM along with Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2020-21 has been sent in electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s) (DPs) on Friday,

August 20, 2021. The copy of Annual Report along with the Notice of the

The documents pertaining to the items of businesses to be

Pursuant to provisions of Section 108 of the Companies

at https://www.evotingindia.com. The remote e-voting period will commence at 9.00 a.m. on

his/her existing User ID and password to cast the vote.

Members attending the AGM who have not cast their vote

Members who need assistance before or during the AGM, can contact CDSL on www.evotingindia.com or 022-23058542/43 NOTICE is also given under Section 91 of the Act that the Register of Members and Share Transfer Books will remain closed on all days from Saturday 18th September, 2021 to Saturday 25th September, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM.

Sandipkumar Gupta

Company Secretary & Compliance Officer IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday, 23rd September, 2021.

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in



VERITAS (INDIA) LIMITED

(CIN: L23209MH1985PLC035702) Regd. Office: Veritas House, 3rd Floor, 70 Mint Road, Fort, Mumbai - 400 001 Email ID: corp@veritasindia.net | Website: www.veritasindia.net Tel: +91 22 22755555/61840000

NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of Members of Veritas (India) Limited ("Company") would be held on Thursday, September 30, 2021 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set out in the Notice of the 36th AGM.

In accordance with the General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 30, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (collectively "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by SEBI, the 36th AGM shall be held through VC/OAVM facility and physical presence of the Members at the common venue is dispensed with. In terms of the aforesaid Circulars, the Notice of 36th AGM ("AGM Notice") including procedure for remote e-voting; and Annual Report for the financial year 2020-21 has been sent only via electronic mode on September 08, 2021 to the Members whose email ID's are registered with the Company/Depository Participant(s). Members are requested to refer the AGM Notice for the process of registration of email addresses of the Members whose email address is not registered and the read the instructions for accessing and participating at the 36th AGM

The said AGM Notice and Annual Report for the year 2020-21 are also available on the website of the Company at http://www.veritasindia.net/ annual reports.asp. and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com).

Pursuant to the provisions of Section 130 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as may be amended from time to time) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ["SEBI Listing Regulations"], Members are provided with the facility to cast their votes on the resolutions set forth in the AGM Notice using electronic voting system ('remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited ["NSDL"] to provide remote e-voting facility and VC/OAVM facility system for 36th AGM.

All the Members are hereby informed that:

- Remote e-voting shall commence on September 27, 2021 (Monday) at 9:00 AM (IST) and ends on September 29, 2021 (Wednesday) at 5:00 PM (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for e-voting thereafter.
- Remote e-voting shall not be allowed beyond the aforementioned date and time. Once the vote on the resolution is cast electronically by the Member, the Member shall not be able to change it subsequently.
- The Members holding shares of the Company either in physical o dematerialized form as on Cut-Off date i.e. September 23, 2021 ("Cut-Off Date") shall be entitled to avail the facility of remote e-voting.
- Any person holding shares in physical form and non-individual Members ho acquire shares of the Company and become Members of the Company after the Notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Issuer/RTA. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. In case of Individual Members holding securities in Demat mode who acquire shares of the Company and become a Member of the Company after sending AGM Notice and holding shares on the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 may follow steps mentioned in the AGM Notice under "Access to NSDL e-Voting system".
- The procedure for e-voting during the AGM is same as the instruction mentioned for Remote e-voting during e-voting period before the AGM date. Only those Members as on September 23, 2021 (Cut-off Date) and who are present in the AGM through VC/ OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting earlier and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the AGM (www.evoting.nsdl.com) If any votes are cast by the Members through the e-voting available during the AGM and if the same Members have not participated in the meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such Members shall be considered invalid as the facility of e-voting during the AGM is available only to the Members attending the AGM through VC/OAVM. The Members who have voted through Remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote
- All the resolutions (i.e. Ordinary and Special Business) as set out in the Notice shall be transacted through electronic voting means only. AGM Notice shall also be available on the e-voting platform of NSDL i.e. www.evoting.nsdl.com
- The Company has appointed CS Mansi Damania (C.P. No. 8120), Practicing Company Secretary as the Scrutinizer to Scrutinize the e-voting process (including the remote e-voting at the Annual General Meeting) in a fair and transparent manner.

In case any Member(s) has any queries or issues regarding e-voting the Member(s), may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in. In addition, any query / grievance with respect to the voting by electronic neans may please be addressed to, Registrar and Transfer Agents the Company at Universal Capital Securities Pvt. Ltd., 21, at C 101, 247 Park, LBS Road, Vikhroli West, Mumbai - 400 083 or to the Company a corp@veritasindia.net.

Record Date:

Pursuant to the provision of SEBI Listing Regulations, Notice is hereby given that the 'Record Date' has been fixed as Thursday, September 23 2021 for the purpose of determining entitlement of the Members to the final Dividend for the Financial year 2020-21, if declared at the AGM.

For Veritas India Limited

Place: Mumbai Date: September 08, 2021

Prasad A Oak Vice President Legal and Company Secretary

जाहीर सूचना

थ्री. ॲलॉयसीस डीसा आणि सौ. इंग्रीड डीसा हे सीटीएस क्र.१७१, लोखंडवाला टाऊनशीप, आकुल रोड, कांदिवली(पू), मुंबई-४००१०१ येथे स्थित नेबरहड सीएचएस लि.मधील ७वा मजला, फ्लॅट क्र ३बी-७०२ मधील सह मालक आहेत. श्री ॲलॉयसीस सील्व्हेस्टर डीसा यांचे १३/०६/२०२ रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी सौ. इंग्रीड डीसा आणि २ मुले म्हणजेच श्री. शेल्डन डीसा आणि श्री. रेयान डीसा हे त्यांच्या एकमेव कायदेशीर वारस आहेत. आता सौ. इंग्रीड डीसा यांनी बरहुंड सीएचएस लि.ला त्यांच्या नावे वरील लॅटमधील त्यांचे मयत पती श्री. ॲलॉयसीस डीस यांचे सर्व ५०% अविभाजीत शेअरचे हस्तांत रण्यास अर्ज के ला आहे आणि त्यांच्या दोन्ही[ँ] मुलांर्न याकरिता एनओसी दिली आहे. म्हणन सोसायटी र माझे अशीलांच्या वतीने आम्ही दावे/आक्षेप/त्रयस्थ पक्ष दावे/ किंवा श्री. ॲलॉयसीस डीसा यांचे अन्य हायदेशीर वारम या मचनेच्या १५ दिवमांच्या आ मागवित आहोत, जर कोणत्याही व्यक्तींचे कोणत्याही वरूपाचे दावे/आक्षेप असल्यास ते पी.एस. ामदसानी ॲण्ड असोसिएटस, पत्ता १५४/२ ओस्तवाल ऑर्नेट सीएचएस, जेसल पार्क, भाईंदर (पू.), जिल्हा ठाणे आणि/किंवा नेबरहुड सीएचएस त.च्या अध्यक्ष/सचिव/खजिनदार/समिती सभास यांना त्यांचे दावे, मागण्या आदींच्या पृष्ठचर्थ गुराव्यासह संपर्क साधावा. सदर सुचना प्रसिध्दीच्य रखेपासून १५ दिवसांच्या आत कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की वरील सदर फ्लॅटचे माधिकार हे स्पष्ट आणि पणनयोग्य आहेत आणि सर्व रापासून मुक्त आहेत आणि वरील सदर मयत श्री ॲलॉयसीस डीसा यांचे अन्य कायदेशीर वारसदार दावेदार नाहीत, सोसायटी त्यानूसार सौ. इंग्रीड डीसा . च्या नावे शेअर प्रमाणपत्र हस्तातर केले जाईल त्यानंतर सोसायटीद्वारे कोणतेही दावे ग्राह्य धरले जाणा

पी.एस. शामदसानी आणि असोशिएट्सकरित सही/ (वकील उच्च न्यायालय

देनांक : ०९/०९/२०२१

Name / Type of Scheme

Tata Business Cycle Fund

कॅप्रिकॉन रियल्टी लिमिटेड

सीआयएन: U51100MH1996PLC100126 नोंदणीकृत कार्यालय: सर विठ्ठलदास चेंबर्स, १६, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

दूर. क्र. : ०२२-२२०२२७३२, वेबसाइट : www.capriconrealty.com ई-मेल : heena@thackerseygroup.com

सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की, कंपनीची **२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंटवलेले आहेत अशा सभासदांना इलेक्टॉनिक स्वरूपात गठवण्यात आलेल्या वार्षिक अहवाल २०२०–२०२१ समवेत एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी **बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वाजता** ''सर विठ्ठलदास चेंबर्स'' ६वा मजला, १६, मुंबई समाचार मार्ग, मुंबई – ४००००१ येथे आयोजित करण्यात येत आहे. ज्या सभासदांनी आपले ई–मेल पत्ते अजूनही नोंदबलेले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ई–मेल पत्ते नोंदबून घ्यावेत जेणेकरून त्यांना कंपनीकडून वार्षिक अहवाल व अन्य पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त होऊ शकेल. डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडेच केवळ

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्वरित त्यांचे ई-मेल पत्ते तसेच त्यांचे पत्ते /मॅन्डेट/बॅंक तपशील यांमधील कोणताही बदल कंपनीकडे वा रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंटांचे कार्यालय, कॉम्प्युटेक शेअरकॅप लिमिटेड, पत्ता १४७, महात्मा गांधी मार्ग, ३रा मजला, फोर्ट, मुंबई – ४०००००१, संपर्क क्र. - ०२२-२२६३ ५०००/०१ येथे त्यांचा फोलिओ क्रमांक नमूद करून नोंदवावेत.

सभासदांना असेही सूचित करण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च्या तरतुर्दीच्या अधीन, संचालक मंडळादारे शिफारस केलेला लाभांश, सभेमध्ये घोषित झाल्यास, अशा लाभांशाचे प्रदान उदम कर कपातीच्य अधीन, घोषणेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत ज्या सभासदांची नावे बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी व्यावसायिक कामकाजाच्या समाप्तीच्या वेळी सभासदांच्या रजिस्टरमध्ये नोंद असतील उ

प्रभासदांना करण्यात येईल. मभासतांनी पढ़े नोंद घ्यावी की. वित्तीय कायदा. २०२० च्या अनुषंगाने दि. १ एप्रिल. २०२० पासन लाभांश उत्पन्न हे भागधारकांना करपात्र स्वरूपात मिळेल व कंपनीला विहित दराने भागदारकांना प्रदानित लाभांशातून उद्गम कर कपात करावी लागेल. विविध श्रेणींकरिता विहिद दरांसाठी भागधारकांनी कृपया वित्तीय कायदा २०२० व त्यांतील सधारणा वाचाव्यात. सभासदांनी कपया त्यांचा पॅन कंपनी /कॉम्प्यटेंक शेअरकॅप लिमिटेड (कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात) व डिपॉझिटरीजू/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (डीमॅट

वरूपातील भागधारणासंदर्भात) अद्ययावत करावेत. वार्षिक अहवालाची कागटोपत्री प्रत प्राप्त करू इच्छिणाऱ्या सभासदांनी कपया कंपनीशी संपर्क साधावा.

२५वा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.capriconrealty.com</u> वरही उपलब्ध आहे. सभेमध्ये व्यक्तिश: उपस्थित राहणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे हात सॅनिटाइज करावेत व मास्क परिधान करावा व त्यानंतर सभेच्या ठिकाणी प्रवेश करावा. डिस्टन्सिंग निकषांच्या अनुपालनांतर्गत आसनव्यवस्थ

करण्यात येईल. कोणत्याही चौकशीकरिता तुम्ही कंपनीशी <u>contact@capriconrealty.com</u> येथे किंवा आरटीए यांन nelpdesk@computechsharecap.in येथे संपर्क साधू शकता.

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहन मत देण्यास पात्र असलेली व्यक्ती त्याच्या/तिच्या ऐवजी उपस्थित राहून मत देण्यासाठी प्रतिनिधी नेमू शकतो व सदर प्रतिनिधी हा सभासद असण्याची आवश्यकता

प्रतिनिधी अधिकृत ठरण्यासाठी संबंधित दस्तावेज कंपनीकडे सभा सुरू होण्याच्या किमान ४८ तास अगोदरपर्यंत सादर करावेत. नियुक्त करण्यात आलेल्या प्रतिनिधीस सभेमध्ये बोलण्याचा कोणताही अधिकार

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०५ च्या तरतुर्दीनुसार एखादी व्यक्ती पन्नास (५०) हून अधिक तसेच कंपनीच्या एकण प्रदानित भागभांडवलाच्या एकत्रित दहा टक्क्यांहन अधिक धारण असलेल्या सभासदांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून राहू शकत नाही. कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या दहा टक्क्यांहून अधिक धारण असलेला सभासद एकल व्यक्ती प्रतिनिधी म्हणून नेमू शकतो जो अन्य कोणाही सभासदासाठी प्रतिनिधी म्हणन काम करू शकणार नाही.

> संचालक मंडळाच्या आदेशादारे कॅप्रिकॉन रियल्टी लिमिटेडकरि राऊल ठाकरसी

ठिकाण : मुबई दिनांक : ८ सप्टेंबर, २०२१ अध्यक्ष व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००३३२२११)

Revised Risk-O-Meter

ors understand that their



NOTICE CUM ADDENDUM

This notice cum addendum sets changes to Scheme Information Documents (SIDs) / Key Information Memorandums (KIMs) of the below mentioned schemes of Tata Mutual Fund due to change in Risk-O-Metel of the scheme, w.e.f. 10th September, 2021.

Pursuant to calculation of risk value of the scheme's portfolio on monthly basis, based on the methodology specified by SEBI, unitholders are hereby informed about the new Risk-o-Meter of the schemes:

Old Risk-O-Meter

(An open-ended equity scheme following business cycles based investing theme).	RISK-O-METER Investors understand that their principal will be at Very High Risk	RISK- O - METER Investors understand that their principal will be at Moderately High Risk
Tata Equity Savings Fund (An open-ended scheme investing in equity, arbitrage and debt).	RISK-OS METER Investors understand that their principal will be at Moderate Risk	SIX-O-METE Investors understand that their principal will be at Moderately High Risk
Tata Floating Rate Fund (An open-ended debt scheme investing predominantly in floating rate instruments (including fixed rate instruments converted to floating rate exposures using swaps/derivatives)).	RISK-O-S METER Investors understand that their principal will be at Low to Moderate Risk	Alsk-O-MEER Investors understand that their principal will be at Moderate Risk
Tata Money Market Fund (An open-ended debt scheme investing in Money Market instruments).	RISK-O-S-METER Investors understand that their principal will be at Moderate Risk	Investors understand that their principal will be at Low to Moderate Risk
Tata Multi Asset Opportunities Fund (An open-ended Scheme investing in equity, debt and exchange traded commodity derivatives).	Andrews Management 189	ASK. O. MITER

Notes:

- · This notice cum addendum will form an integral part of the SIDs & KIMs of the above schemes of Tata Mutual Fund.
- All other terms & conditions of the SID & KIM read with other addendums shall remain unchanged.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully



अभ्युदय को-ऑप. बॅंक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

वसुली विभाग, श्रमसाफल्य बिल्डिंग,६३, ग. द. आंबेकर मार्ग, परळ गाव, मुंबई - ४०० ०१२. फोन नं. (०२२) २४१५ ३६९४/९५, ९७. email- recovery@abhyudayabank.net

विक्रीबाबतची सूचना

सिक्युरिटायक्षेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२, नियम ८ व ९च्या सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (एन्फोर्समेन्ट) नियम २००२ अन्वये बँकेच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "**जसे आहे जेथे आहे आणि जे आहे**" या तत्त्वावर कर्जदार/जामीनदार यांचेकडून येणे असलेली सुद्दल अधिक व्याज व इतर आकार वसूलीकरिता निम्नस्वासरीकार **दिनांक २५.१०.२०२१** रोजी **साय. ४.००** वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात प्रत्येक मालमत्तेसाठी स्वतंत्र मोहोरबंद पाकिटात निविदा / देकार मागवित आहेत.

अनु. क्र.	कर्जदारांचे नाव	बाकी असलेली रक्कम	मालमत्तेचे वर्णन व मालकांची नावे	राखीव किंमत रू.	इसारा अनामत रक्कम रु.	लिलावाची तारीख व वेळ
9.	श्री. कमलाकर चंद्रकांत घोलेकर (कर्जदार आणि मालक) सौ. स्वाती कमलाकर घोलेकर (सह-कर्जदार आणि मालक)	+ दि. ०१.०९.२०२१ पासूनचे पुढील व्याज	सदिनिक क्र. बी/२, अंदाजित क्षेत्र ५५५ चौ.फूट बिल्ट अप क्षेत्र, तळ मजला, "बी" विंग, "एच" टाईप, इमारत क्र.१९, ओम अन्नपुर्णा पार्क सीएचएस लि., सर्व्हें क्र.१९ पीटी आणि २२ पीटी (जुना सर्व्हें क्र.१४६ पीटी आणि १४७ पीटी), गाव गोळिवली (अझदे), टाटा पॉवर जकात नाक्या समोर, कल्याण शिळ फाटा रोड, डोंबिवली (पुर्व), ठाणे - ४२१ ३०४. मालक :- श्री. कमलाकर चंद्रकांत घोलेकर आणि सौ. स्वाती कमलाकर घोलेकर	૨૫,૫૦,૦૦૦/-	रु. २,२५,०००/-	२६.१०.२०२१ रोजी स. ११.०० वा.
٦.	श्री. गोपीनाथ मधुकर चौधरी, प्रोप्रा. मेसर्स. श्री साई सोनई एंटरप्रायजेस (कर्जदार आणि मालक)	पासूनचे पुढील व्याज	जमीनीसह त्यावरील रचना मोजमाप १०९ चौ.मी. धारण स्वहें क्र. ११८, हिस्सा नं.३ (पीटी), प्लॉट नं. १० ते १२, णाव टेमघर, ता. भिवंडी, जिल्हा- ठाणे येथे स्थित. मालक : श्री.गोपीनाथ मधुकर चौधरी.	रू. ५९,८३,०००/-	रु. ५,९८,३००/-	२६.१०.२०२१ रोजी स. ११.०० वा.
₹.	श्रीमती छाया अनिल माने प्रोप्रा. मे. सेलिब्रिटी शूज	+ दि. ०१.०९.२०२१ पासूनचे पुढील व्याज	सदिनिक क. १, मोजमाप अदमासे ५५० ची. फूट बिल्टअप, तळ मजला, संगीत बिल्डिंग, पोइनरी को-ऑप. ही. सो. लि. मध्ये, मॉडिल टाऊन, ऑफ जे. पी. रोड, प्लॉट क्र. १५१ वर स्थित, गव्हर्नमेंट सर्व्हें क्र. १४१-ए, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५३ मालक :- श्री. अनिल रामचंद प्रवार.		रू. १२,२४,०००/	२६.१०.२०२१ रोजी स. ११.०० वा.

अभ्युदय को-ऑप बँक लि., च्या नावे **मुंबई** येथे देय असलेल्या अनामत ठेव रकमेचा बँक ड्राफ्ट/पे ऑर्डर (**ईएमडीची देय रक्कम आरटीजीएस /एनईएफटी** मार्फत) विहीत नमुन्यातील निविदेसोबत जोडणे आवश्यक असेल. अयशस्वी बोलीदार/देकारकर्ते यांना त्यावर कोणतेही व्याज न देता सदर रक्कम परत देण्यात येईल. दि. २६.१०.२०२१ रोजी स. ११.०० वाजता अभ्युदय की-ऑप. बँक लि.,के. के. टॉवर, अभ्युदय बँक लेन, ऑफ जी. डी. आंबेकर मार्ग, परेल व्हिलेज मुंबई ४०० ०१२ या पत्यावर निम्नस्वाक्षरीकाराकडून विहित वेळेत प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात येतील. खुल्या लिलाव बोली देखील त्याच वेळेत घेण्यात येतील. निविदाकार स्वतः उपस्थित राहून निविदा उघडल्यानंतर प्रस्तावाची रक्कम वाढवू शकतात. यशस्वी बोलीदाराला रकमेन्या २५% रक्कम (१०% इसारा अनामत रकमेसह) त्याच वेळी लिलावानंतर लगेचच किंवा पूढील कामकाजाच्या दिवशी भरणे आवश्यक असेल आणि उर्वरित ७५% रकमेचा भरणा विक्री निश्चित झालेल्या दिवसापासून १**५ दिवसांच्या** आत न केल्यास बँकेकडे जमा केलेली सर्व रक्कम कोणतीही सूचना न देता जप्त करण्यात येईल. मिळकतीबाबत देय/थकीत असलेल्या करांचा/वैधानिक देण्यांचा भरणा खरेदीदारांनी शोधून वा खात्री करून सदर देणी भरण्याचे बंधनकारक असेल. इच्छुक खरेदीदार विक्रीसाठी असलेल्या मालमत्तांचे निरीक्षण/तपासणी **दि. ०७.१०.२०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत** करु शकतील. अन्य माहिती आणि विक्रीबाबतच्या अटी शर्ती निम्न स्वाक्षरीकारांकहे उपलब्ध राहतील. कोणतीही एक निविदा वा सर्व निविदा स्वीकारण्याचा वा कोणतेही कारण न देता रद्द करण्याचा हक्क बँक राखून ठेवीत आहे.

सरफेसी कायद्यांतर्गत वैधानिक ३० दिवसांची विक्रीची नोटीस

कर्जदार/जामिनदार यांना सूचित करण्यात येते की, वर नमूद केलेल्या रकमेवा भरणा लिलावाच्या वारखेआधी न केल्यास वर नमूद केलेली मालमत्ता जाहीर लिलावाद्या वे वेकण्यात येईल व सदर रकमेतून संपूर्ण वसूली न झाल्यास शिल्लक रक्कम अधिक येणे व्याज आणि खर्च आपणाकबून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

505.90.90 स्थळ - मुंबई.

* उपरोख्लेखित मराठी मणकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रणी मणकूर ग्राह्य मानावा.

प्राधिकृत अधिकारी अभ्युदय को-ऑप. बँक लि

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इन्टेस्ट ॲक्ट. 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सचन

विक्युवरत इन्द्रेस्ट अक्ट, 2002 (दे अक्ट) व्या कलम 13(2) अन्वय सूचना						
अनु. क्र.	कर्जदारांचे नांव (अ)	गहाण मालमत्तेचा तपशिल (ब)	एनपीए दिनांक (क)	थकित रक्कम (रू,) (ड)		
1	कर्ज खाता क्र. HILALOW00419500 1.हरिकिशन रामचंद्र भट्ट 2. जयश्री लक्ष्मीनारायण भट्टाड 3.जयंत भगवानदास भट्टाड 4.आरएमबी इन्हेंट मॅनेजमेंट प्रा.लि. 5.भगवानदास रामचंद्र भट्टाड 6.लक्ष्मीनारायण रामचंद्र भट्टाड 7.हरीशकुमार आर भट्टाड	फ्लॅट नं. 76, 7 वा मजला, ए 1 अपार्टमेंट, 270 वालकेश्वर, राज भवन जवळ, तीन बत्ती, बाणगंगा क्रॉस लेन, वालकेश्वर, मलबार हिल, मुंबई-400006, महाराष्ट्र	28.05.2021	रू.7,98,88,304.38 /- (रूपचे सात करोड अठ्याण्णव लाख अठ्याऐंशी हजार तीनशे चार आणि चौतीस पैसे फक्त) 28.05.2021 या तारखेस		

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सुचीत करीत आहेत.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अनव्ये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क . आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या

व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात. स्थळ: मुंबई (महाराष्ट्र)

कृते धनी लोन्स एण्ड सर्विसेस लिमिटेड प्राधिकृत अधिकारी

मॅगेलॅनिक क्लाऊड लिमिटेड

CIN: L72100MH1981PLC339095

नोंदणीकृत कार्यालय: १०१, वीणा रॉयल, शंकर लेन, कांदीवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७, महाराष्ट्र, भारत टेलि. क्र. ८६५२८८३३१० इमेल : compliance@magellanic-cloud.com

सभासदांसाठी ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

- याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपनीची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) , कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए') त्यांच्या परिपत्रक क्र. १४/२०२० आणि १७/२०२०, दिनांक एप्रिल ८, २०२० आणि . एप्रिल १३, २०२० अनुक्रमे नुसार , 'केंपन्या कायदा २०१३ आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांखाली कंपन्यांद्वारे सामान्य व विशेष ठराव संमत केले जाण्याबद्दल, कोविड–१९ मुळे निर्माण झालेल्या धोक्यांच्या संदर्भातील स्पष्टीकरण' संबंधात दिलेल्या मार्गदर्शक सूचना, 'वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर श्राव्य दृक माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे घेण्याबद्दल स्पष्टीकरण'' बद्दलचे परिपत्रक क्र २०/२०२० , ्राणि 'वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर शाव्य दूक माध्यमे (ओएडीएम) द्वारे घेण्याबद्दल स्पष्टीकरण' बद्दलचे परिपत्रक क्र ०२/२०२१ दि. जानेवारी १३, २०२१ (एकत्रित उक्लेख 'एमसीए परिपत्रक') आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') ने '' सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमने २०१५ – कोविड १९ महासाथ मधील काही विशिष्ट तरतुर्दीच्या पालनासंबंधी अतिरिक्त सवलत' च्या संदर्भातील त्यांचे परिपत्रक क्र. एसइबीआय/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. मे १२, २०२०, ' आणि '' सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियमने २०१५ – कोविड १९ महासाथ –मधील काही विशिष्ट तरतुर्दीच्या पालनासंबंधी अतिरिक्त सवलत' च्या संदर्भातील त्यांचे परिपत्रक क्र. एसड्बीआय/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२१/११ दि. जानेवारी १५,२०२१ (एकत्रितपणे उल्लेख 'सेबी परिपत्रके') याद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') व्हीसी/ओएव्हीएमद्वारे, सभासदांनी एखाद्या विशिष्ट ठिकाणी प्रत्यक्ष जमण्याच्या आवश्यकतेशिवाय, घेण्याची परवानगी दिल्यामुळे , ४० व्या एजीएमच्या नोटीशीत नमृद् केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ओएव्हीएमद्वारे घेण्यात येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस समाविष्ट असलेला २०२०–२१ चा वार्षिक अहवाल, ज्या सभासदाचे इ—मेल पत्ते कंपनीकडे किंवा रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट व डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले असतील त्यांना कंपनीदारे ४ सप्टेंबर, २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात येत आहे. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार एजीएमच्या नोटीशीच्या प्रत्यक्ष प्रती
- पाठवण्याची गरज संपुष्टात आलेली आहे. एमसीए परिपत्रक (परिपत्रक) आणि सेबी परिपत्रकानुसार, ४० व्या एजीएमची नोटीस आणि वार्षिक अहवाल , ज्यात ३१ मार्च , २०२१ रोजी संपलेल्या वर्षाचे आर्थिक अहवाल समाविष्ट आहेत, व त्यासोबत ४० व्या एजीएममध्ये सामील होण्यासाठीचे लॉगिन तपशील, अशा सर्व समासदाना इमेलनेच पाठवले जातील, ज्यांचे इ-मेल पत्ते कंपनीकडे किंवा रिकस्ट्रार व ट्रानस्फर एजंट (आरटीए) व त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले असतील. सभासद ४० व्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारेच सहभागी होऊ शकतील. ४० व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठीच्या सूचना आणि रीमोट इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभागी होण्याची पद्धत किंवा ४० व्या एजीएमदरम्यान इ-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धत ४० व्या एजीएमच्या नोटीशीत दिलेली आहे. कंपन्या कायदा , २०१३ च्या कलम १०३ खाली , व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांची हजेरी गणसंख्या मोजण्याच्या उद्देशासाठी मोजली जाईल. ४० व्या एजीएमची नोटीस आणि वार्षिक अहवाल हे कंपनीच्या वेबसाइटवरही www.magellanic-cloud.com येथे आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर (म्हणजेच बीएसइ) आणि सीडीएसएलच्या वेबसाइटवरही उपलब्ध केली जाईल.

ज्या सभासदांचे इमेल पत्ते डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नाहीत, ते ४० व्या एजीएमच्या नोटीशीत प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इ—मतदान करण्यासाठी लॉगिन पात्रता तपशील मिळवण्यासाठी खालील पद्धतीने पत्ते नोंदवू शकतील :

. प्रत्यक्ष समभाग धारण करणारे भागधारक – कृपया आवश्यक तपशील इमेलद्वारे कंपनीला कंपनीच्या इमेल आयडीवर compliance@magellanic-cloud.com येथे कळवावा, उदा, फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची रकॅन केलेली प्रत (पुढची व मागची बाजू), पॅन (पॅन कार्डाची स्वयं–प्रमाणित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डाची स्वयं–प्रमाणित स्कॅन केलेली प्रत).

डीमॅट भागधारकांसाठी – कृपया डीमॅट खात्याचा तपशील कळवावां. (सीडीएसएल-१६ आकडी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल- १६ आकडी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर किंवा कन्सॉलिडेटेड अकाऊंट स्टेटमेंटची प्रत, पॅन (पॅन कार्डाची स्वयं–प्रमाणित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डाची स्वयं-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) कंपनीला इमेल आयडी : compliance@magellanic-cloud.com येथे कृपया नोंद घ्यावी : तुमच्या इमेल पत्त्याची कायमस्वरूपी नोंद करण्यासाठी, सभासदांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे इमेल पत्ते, डिपॉझिटरीकडील

र इलेक्ट्रॉनिक होल्डिंगच्या संदर्भातील, संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसद्वारे कळवावेत.

कंपनी / आरटीए डिपॉझिटरीजशी संपर्क साधतील आणि लॉगिन पात्रता तपशील वर नमूद केलेल्या भागधारकांना कळवतील सभासदांनी कृपया व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला हजर राहण्याबद्दलच्या सूचनांसाठी एजीएम नोटीस पहावी. **रीमोट इ–मतदान:** कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम १०८ च्या पालनानुसार, ज्याचे सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,

२०१४ च्या नियम २० व त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांबरोबर करायचे आहे, तसेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्ज ('एसएस–२') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमने, २०१५ मधील नियमन् ४४ नुसार, कंपनी एजीएमम्ध्ये करण्याच्या कामकाजाबाबत आपल्या समासदांना रीमोट इ–मतदानाची सुविधा , तसेच एजीएमद्रस्यान् मतदानाची सुविधा पुरवत आहे आणि या उद्देशासाठी कंपनीने सीडीएसएल यांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे मतदानाची सुविधा पुरवप

इ—मतदान सुविधा शनिवार, सप्टेंबर २५, २०२१ (सकाळी ९.०० भारतीय प्रमाण वेळ) ला सुरू होईल आणि सोमवार, सप्टेंबर २७, २०२१ (संध्याकाळी ५.०० भारतीय प्रमाण वेळ) ला समाप्त होईल. ब. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये / लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट—ऑफ तारखेला . म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२१ रोजी नोंदवलेले असेल, तेच सभासद रीमोट इ–मतदानाच्या ^{*}सुविधेसाठी/ एजीएमदरम्यान मतदान करण्यासाठी पात्र

हिशेबपुस्तके बंद (बुक क्लोजर) :कंपनीचे सभासदांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्स्फर बुक्स बुधवार, सप्टेंबर २२,२०२१ पासून मंगळवार, सप्टेंबर

६. जर इ–मतदानाबद्दल आणि एजीएमला हजर राहण्याबद्दल कोणतेही प्रश्न असतील तर भागधारकांनी खालीलांशी संपर्क साधावा श्री. संजय चौहान

(चीफ फायनान्शियल ऑफिसर) येथे : compliance@magellanic-cloud.com तारीख : ०५.०९.२०२१

कर्जदारांचे नांव

मॅगेलॅनिक क्लाऊड लिमिटेडसाठी (जगन मोहन रेड्डी थुम्मा)

(मॅनेजिंग डॉयरेक्टर)

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

अनु. क्र. गहाण मालमत्तेचा तपशिल थिकत रक्कम (रू,) (अ) (ब) (ड) फ्लॅट नं.242, 24वा मजला, कल्पतरु हाइट्स कर्ज खाता क्र জ.3,27,31,331.63 /-डॉ.आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, आगरी 18.08.2021 (रूपये तीन करोड HLAPLOW00259825 पाडा पोलीस स्टेशन जवळ, मुंबई-400008, सत्तावीस लाख एकतीस हजार तीनशे एकतीस आणि (सिलेक्शन सेंट्रल चे प्रॉपराइटर) त्रेसष्ठ फक्त) 18.08.2021 १. नबिला अफझल कापडिया (वर्ल्ड ऑफ ब्युटी चे प्रॉपराइटर) कर्ज खाता क्र. फ्लॅट नं.2501 आणि 2502, 25वा मजला, रू.1.49.98.351.55 /-18.08.2021 विंग-बी. हार्मोनी गोल्डकेस्ट. रेसिडेन्सी. (रूपये एक करोड़ HHI VSH00386897 सेक्टर-11. प्लॉट नं.7. नवीन पाम बीच रोड. 1.सरज मर्गेपा भषणवर श्री लक्ष्मी एकोणपत्रास लाख घनसुली, नवी मुंबई -400701, महाराष्ट्र अठ्याण्णव हजार तीन्रशे माउथ कार्गी मर्द्धर्म चे पॉपरादटर एकावत्र आणि पंचावत्र 2.मर्गेपा व्ही भषणवर शिव साड फक्त) 18.08.2021 या टान्सपोर्ट चे प्रॉपराइटर तारखेस 3. सचिन मर्गेपा भषणवर श्री सार्द बालाजी रोडलाईन चे प्रॉपराइटर कर्ज खाता क्र. 1) युनिट नं.3, श्रुती अपार्टमेंट, प्लॉट नं.130, रू.1,50,60,004.05 /-19.08.2021 सर्व्हे नं. 712/2/A/2D/130 , म्हणजे सिटी (रूपये एक करोड पन्नास HLAPNAS00498613 सर्व्हे नं. 7406, कॉलेज रोड पोलीस स्टेशन लाख साठ हजार चार आणि ।.एथनिक वेव्हस एम्पोरियम प्रा.लि. जवळ, मोटवानी हॉस्पिटल जवळ, कॉलेज पाच पैसे) 19.08.2021 2.डीएनए इंफ्रास्ट्रक्चर उनके पार्टनर रोड. नाशिक -422005.महाराष्ट्र या तारखेस 3.क्रिष्णा विठलास भांडगे (एथनिक 2) प्लॉट नं. 9बी/5, सर्व्हे नं. वेव्हस एम्पोरियम प्रा.लि. चे 717/1B/1A/1/1/52, निर्मन हाउस जवळ, ऑफ कॉलेज, विद्या विकास 4.विजय क्रिष्णा भांडगे (एथनिक वे-सर्कल जवळ, गणपूर रोड, नाशिक, व्हस एम्पोरियम प्रा.लि. चे निदेशक) नाशिक-422005, महाराष्ट्र 5.सम्मित्रा क्रिष्णा भांडगे उर्फ भांडगे सम्मित्रा क्रिष्णा (एथनिक वेव्हस एम्पोरियम प्रा.लि. चे निदेशक) 6.अपुर्व क्रिष्णा भांडगे उर्फ भांडगे अपुर्व क्रिष्णा (एथनिक वेव्हस एम्पोरियम प्रा.लि. चे निदेशक) कर्ज खाता क्र फ्लॅट नं. -2702, विंग सी, लोढा स्प्लेन्डोरा रू.1,38,67,128.30 /-(रूपये एक करोड अडतीस प्लॅटिनो, जीबी रोड, भाईंदरपाडा पश्चिम HHLLOW00341136 ठाणे - 400607, महाराष्ट्र लाख सडुसष्ठ हजार एकशे 1.यशवंत रामचंद पवार (आर्शिवाद अठ्ठावीस आणि तीस पैसे) क्लिनींग एण्ड वेअरहाउसिंग चे 12.08.2021 या तारखेस प्रॉपराइटर) 2.क्रांती यशवंत पवार

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ ड मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अनव्ये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात

स्थळ: मुंबई/नवी मुंबई/नाशिक/ठाणे (महाराष्ट्र)

कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिकारी